

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १७

सभावृत्तांत

दिनांक - २०/०५/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/०५/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा. आर.एस.कुमार
३. मा. भारती फरांदे
४. मा. लोखंडे गोरक्ष जाकाराम
५. मा. भोईर भाऊसाहेब सोपानराव
६. मा. म्हेत्रे सुरेश रंगनाथ

या शिवाय मा.जी.डी.मोरे - कार्यालय अधिक्षक हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) सौ.मनिषा काळुराम पवार यांचे मा. महापालिका सभेस अनुपस्थित राहणेकामी परवानगी बाबत - मा.सौ.भारती फरांदे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव.

खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.गोरक्ष लोखंडे

अनुमोदक - मा.भारती फरांदे

मा.विधी समितीची दि. २०/०५/२०१६ ची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक २६/०५/२०१६ दुपारी ३.०० वा. पर्यंत तहकुब करणेत यावी.

सभापती - मा.विधी समितीची दि. २०/०५/२०१६ ची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक २६/०५/२०१६ दुपारी ३.०० वा. पर्यंत तहकुब करणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १७

(दिनांक २०/०५/२०१६ ची तहकुब सभा)

सभावृत्तांत

दिनांक - २६/०५/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दिनांक २०/०५/२०१६ ची तहकूब सभा गुरुवार दिनांक २६/०५/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा.पाडाळे निता विलास
३. मा भोईर भाऊसाहेब सोपानराव
४. मा. कुटे चारूशील प्रभाकर

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक ०६/०५/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १६) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक : ७४

विषय क्रमांक : १

दिनांक : २६/०५/२०१६

सुचक - मा.भारती फरांदे

अनुमोदक - मा.गोरक्ष लोखंडे

संदर्भ:- मा.सौ.भारती फरांदे, मा.गोरक्ष लोखंडे यांचा प्रस्ताव -

मा.सौ.मनिषा काळुराम पवार यांची मे २०१६ च्या दि.२०/०५/२०१६ रोजी होणा-या मा.महापालिका सभेची अनुपस्थिती परदेशात प्रवासाकरीता जाणार असल्याचे कारणास्तव मंजूर करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/०४/कावि/३०३/२०१६

दिनांक : २७/०५/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.